

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग
शासन निर्णय क्रमांक: सासंमं-२०२०/प्र.क्र.६/भाषा-३,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक: २७ मे, २०२१

वाचा :-

- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र.सासंमं-२०१०/प्र.क्र.२८/सांका-२,
दिनांक १७ ऑगस्ट, २०१०.
- कार्यालयीन आदेश क्र.सासंमं-१०१३/प्र.क्र.८४/२०१३/भाषा-३,
दिनांक २० ऑगस्ट, २०१३
- मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्र. सासंमं-२०१८/प्र.क्र.९९/२०१८/भाषा-३,
दिनांक २६ डिसेंबर, २०१८

प्रस्तावना :-

मराठी भाषा विभागाच्या दिनांक २६.१२.२०१८ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची आदेशाच्या दिनांकापासून ३ वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत या पैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत नियुक्ती करण्यात आली होती. सदर मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर खालील अध्यक्ष व सदस्यांची या आदेशाच्या दिनांकापासून ३ वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	नांव	पद
१)	डॉ. सदानंद मोरे	अध्यक्ष
२)	डॉ.प्रज्ञा दया पवार	सदस्य
३)	श्री.अरूण शेवते	सदस्य
४)	डॉ.रणधीर शिंदे	सदस्य
५)	श्रीमती निरजा	सदस्य
६)	श्री.प्रेमानंद गज्जी	सदस्य
७)	डॉ.नागनाथ कोतापल्ले	सदस्य
८)	श्री.प्रविण बांदेकर	सदस्य
९)	श्रीमती मोनिका गजेंद्रगडकर	सदस्य
१०)	श्री.भारत सासणे	सदस्य

११)	श्री.फ.मु.शिंदे	सदस्य
१२)	डॉ.रामचंद्र देखणे	सदस्य
१३)	डॉ.रविंद्र शोभणे	सदस्य
१४)	श्री. योगेंद्र ठाकूर	सदस्य
१५)	श्री. प्रसाद कुलकर्णी	सदस्य
१६)	श्री.प्रकाश खांडगे	सदस्य
१७)	प्रा.एल.बी.पाटील	सदस्य
१८)	श्री.पुष्पराज गावंडे	सदस्य
१९)	श्री.विलास सिंदगीकर	सदस्य
२०)	प्रा. प्रदीप यशवंत पाटील	सदस्य
२१)	डॉ.आनंद पाटील	सदस्य
२२)	प्रा. शामराव पाटील	सदस्य
२३)	श्री.दिनेश आवटी	सदस्य
२४)	श्री.धनंजय गुडसुरकर	सदस्य
२५)	श्री. नवनाथ गोरे	सदस्य
२६)	श्री.रविंद्र बेडकीहाळ	सदस्य
२७)	प्रा. रंगनाथ पठारे	सदस्य
२८)	श्री. उत्तम कांबळे	सदस्य
२९)	श्री. विनोद शिरसाठ	सदस्य
३०)	डॉ. संतोष खेडलेकर	सदस्य

२. या मंडळावरील अशासकीय अध्यक्ष व अशासकीय सदस्यांना वित्त विभाग शासन निर्णय क्र.प्रवास-१०१०/प्र.क्र.२/सेवा-५, दिनांक ०३ मार्च, २०१० मधील तरतूदीनुसार प्रवास भत्ता व दैनिक भत्ता तसेच वित्त विभाग शासन निर्णय क्र.बैठक-२०१२/प्र.क्र.१/सेवा-५, दिनांक २४ मे, २०१२ मधील तरतूदीनुसार बैठक भत्ता अनुज्ञेय राहिल.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०५२४१११५४७४४३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मि.भ.गवादे)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,

२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा.सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
४. मा.सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
५. अध्यक्ष / उपाध्यक्ष, विधान सभा/विधान परिषद, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई,
६. समिती प्रमुख, मराठी भाषा समिती, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
७. मा.विरोधी पक्षनेता, विधान सभा/विधान परिषद, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई,
८. मा. सर्व सन्माननिय विधानसभा / विधानपरिषद व संसद सदस्य महाराष्ट्र राज्य,
९. मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
१०. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान परिषद), विधानभवन, मुंबई-४०००३२,
११. प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय (विधान सभा), विधानभवन, मुंबई-४०००३२,
१२. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई,
१३. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई,
१४. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, नागपूर,
१५. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, नागपूर,
१६. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई,
१७. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१८. वित्त विभाग (व्यय-४ / सेवा ५ / विनियम), मंत्रालय, मुंबई,
१९. अध्यक्ष / सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
२०. मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य (सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांचेमार्फत),
२१. अध्यक्ष / सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२२. भाषा संचालक, भाषा संचालनालय, बांद्रा, मुंबई
२३. संचालक / प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२४. सर्व अवर सचिव /सर्व कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
२५. निवड नस्ती (भाषा-३).